

B. P. ED. SEM – III (CBCS) (2015 Course) : SUMMER - 2019
SUBJECT- MEASUREMENT AND EVALUATION IN PHYSICAL EDUCATION

Day: Thursday
Date: 28/02/2019

Time: 10.00 A.M. TO 01.00 P.M.
Max Marks: 60

S-2019-0676

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Define the term, test, measurement and evaluation with proper definition. **(12)**
Explain its significance in the field of physical education.

OR

Write the meaning of evaluation and explain in detail the types of evaluation.

Q.2 Write down the steps of construction of Psychomotor test. **(12)**

OR

Explain in detail JCR physical fitness test.

Q.3 Explain Russel- Lange Volleyball skill test. **(12)**

OR

Write down the components of sports relate physical fitness. And explain any one test to measure speed and agility.

Q.4 Explain in detail Cooper's 12 minutes run and walk test and Harvard step test. **(12)**

OR

Explain following test in detail.

- a) Shuttle Run test b) Pull-up test c) Vertical Jump

Q.5 Write short notes (**ANY THREE**) **(12)**

- a) Johnson Basketball Dribbling skill test
- b) Importance of test administration
- c) Teacher made test
- d) Modified sit and Reach Test
- e) Standing broad Jump

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ सुयोग्य व्याख्येसह कसोटी, मापन आणि मुल्यामपन या संज्ञा स्पष्ट करून त्यांचे शारीरिक (१२) शिक्षण क्षेत्रातील महत्व स्पष्ट करा.

किंवा

मुल्यमापनाचा अर्थ लिहा आणि मुल्यमापनाचे प्रकार सविस्तरपणे स्पष्ट करा.

प्र.२ कारक कसोटी बांधणीच्या पायऱ्या सविस्तरपणे लिहा. (१२)

किंवा

जेसीआरच्या शारीरिक तंदुरुस्ती चाचणीविषयी सविस्तर स्पष्ट करा.

प्र.३ रसेल लॉग यांची व्हॉलीबॉल कौशल्य चाचणी स्पष्ट करा. (१२)

किंवा

खेळासंबंधीत शारीरिक सद्ब्रतेचे घटक लिहून वेग व दिशाभिमुखता मापनाच्या प्रत्येक एक कसोटी स्पष्ट करा.

प्र.४ कुपरच्या १२ मि. रन अँड वॉक चाचणी आणि हारवर्ड स्टेप कसोटीविषयी सविस्तर सांगा. (१२)

किंवा

खालील कसोट्या सविस्तरपणे लिहा.

अ) शटल रन ब) पुल अप क) व्हर्टिकल जंप

प्र.५ टिपा लिहा. (कोणतेही तीन) (१२)

अ) जॉन्सनची बास्केटबॉल ड्रीबलिंग कौशल्य चाचणी

ब) कसोटी व्यवस्थापनाचे महत्व

क) शिक्षकनिर्मित कसोटी

ड) सुधारीत सिट अँड रिच टेस्ट

इ) जागेवरून लांब उडी